

जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी),
औरंगाबाद या संस्थेतील शिक्षकवर्गीय
पदांच्या सेवाप्रवेश नियमास मान्यता
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सेप्रनि-२०१३/(१४७/१३)/लाक्षेवि(आस्था)

मंत्रालय, मुंबई-४००३२.

तारीख: ४ मार्च, २०१४

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: वाल्मी-१००८/(१६५/२००८)/लाक्षेवि(आस्था), दिनांक १३.२.२००९
- २) जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद यांचे पत्र क्रमांक-वाल्मी/आस्था-१/५०६१,
दिनांक २.१२.२०१३.

प्रस्तावना

जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी) ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने पुरस्कृत केलेली स्वायत्त संस्था असून, सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट, १८६० व बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, १९५० अन्वये नोंदणीकृत संस्था आहे. महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागातील जल व्यवस्थापन व लाभक्षेत्र विकासांशी संबंधित अधिकारी तसेच लाभधारक शेतकरी या सर्वांना जल व भूमि व्यवस्थापनेचे अद्यावत प्रशिक्षण देण्याकरिता १ ऑक्टोबर, १९८० रोजी औरंगाबाद येथे जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी) स्थापन करण्यात आली. या संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकवर्गीय व सहाय्यभूत पदे कार्यरत असून त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांस वाल्मी संस्थेच्या ५७ व्या नियामक मंडळाच्या बैठकीत तत्वता मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार संस्थेतील शिक्षकवर्गीय व सहाय्यभूत पदांचे सेवाप्रवेश नियमांना मान्यता संदर्भाधिन शासन निर्णयान्वये देण्यात आली होती. आता वाल्मी संस्थेने ६४ व्या नियामक मंडळाच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावानुसार शिक्षकवर्गीय पदाच्या (प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक) सेवाप्रवेश नियमास मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार संस्थेच्या नियामक मंडळाने शिफारस केलेला संस्थेतील सदरहू शिक्षकवर्गीय पदांचे सेवाप्रवेश

नियमांना मान्यता देण्याबाबत संस्थेने संदर्भाधीन पत्रान्वये शासनास सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

जल व भूमि व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद येथील शिक्षकवर्गीय पदांच्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट 'अ' मधील अनुक्रमे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या शिक्षकवर्गीय पदांच्या वाल्मी संस्थेच्या नियामक मंडळाने त्यांच्या ६४ व्या बैठकीत मान्य केलेल्या सेवाप्रवेश नियमांना शासन याद्वारे मान्यता प्रदान करत आहे.

सदरहू नियम अस्तित्वात आल्यानंतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या शिक्षकवर्गीय पदांना शासन निर्णय दि. १३.२.२००९ च्या परिशिष्ट 'अ' नुसार लागू असलेले सेवा प्रवेश नियम आपोआप संपुष्टात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०४११०५३४८८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र. रा. शुक्ला)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा. मंत्री, जलसंपदा (कृ.खो.पा.म. वगळून) यांचे स्वीय सहायक,
२. मा. मंत्री, जलसंपदा (कृ.खो.पा.म.) यांचे स्वीय सहायक,
३. मा. राज्यमंत्री, जलसंपदा यांचे स्वीय सहायक,
४. प्रधान सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय यांचे स्वीय सहायक,
५. प्रधान सचिव (जसं), जलसंपदा विभाग, मंत्रालय यांचे स्वीय सहायक,
६. प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग), मंत्रालय यांचे स्वीय सहायक,

७. महासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद,
८. महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता,
९. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक,
१०. मुख्य अभियंता (पा.) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,
१२. अधीक्षक अभियंता व सह संचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी),
औरंगाबाद,
१३. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग,
१४. निवड नस्ती /लाक्षेवि(आस्थापना).

परिशिष्ट-अ

(शासन निर्णय क्र. सेप्रनि-२०१३/(१४७/१३)/लाक्षेवि(आस्था), दि. ४.३.२०१४
सोबतचे सहपत्र)

वाल्मी संस्थेतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठीचे सेवा प्रवेश नियम

प्राध्यापक (Professor) या पदासाठी सेवा प्रवेश नियम :

- (अ) सरळसेवा भरती (Direct Recruitment Rules) साठी सेवा प्रवेश नियम-
- (१) वेतनश्रेणी :- प्राध्यापक पदास विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी शिफारस केलेली वेतनश्रेणी लागू राहिल.
- (२) विषय :- प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (सिंचन व्यवस्थापन)], प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (संगणक वापर/माहिती तंत्रज्ञान)], प्राध्यापक [कृषि अभियांत्रिकी (मृद व जलसंधारण)], प्राध्यापक [कृषि विद्या/मृदशास्त्र], प्राध्यापक [अर्थशास्त्र / कृषि अर्थशास्त्र/ संख्याशास्त्र] व प्राध्यापक [कृषि विस्तार].
- (३) अ) शैक्षणिक अर्हता:-
उमेदवार संबंधित विषयातील पी.एच.डी. पदवी प्राप्त आणि संबंधित विषयातील पदवी परीक्षा अथवा पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
- ब) अनुभव:-
संबंधित विषयात शिकविण्याचा, संशोधनाचा, संकल्पचित्राचा, विस्तार कार्यातील किंवा उद्योग/व्यावसायिक क्षेत्रातील १० वर्षांचा अनुभव असावा. यापैकी किमान ५ वर्षे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील सहयोगी प्राध्यापक किंवा तत्सम स्तरावरील अनुभव असावा.
किंवा
- (३) जर उमेदवार शासकीय/निमशासकीय सेवेत किंवा उद्योग,व्यावसायिक क्षेत्रातील असेल तर ;
- अ) शैक्षणिक अर्हता:-
- १) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील संबंधित विषयातील पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
- २) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील संबंधित विषयातील पी.एच.डी. समकक्ष उल्लेखनीय व्यावसायिक कार्य (Significant Professional Work).

महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद यांनी नियुक्त केलेल्या ३ तज्ञांच्या समितीने एकमताने शिफारस केली असेल तरच उल्लेखनीय व्यावसायिक कार्य पी.एच.डी. समकक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

ब) अनुभव:-

संबंधित विषयात संशोधनाचा, संकल्पचित्राचा, विस्तार कार्यातील किंवा उद्योग/व्यावसायिक क्षेत्रातील १० वर्षांचा अनुभव असावा. यापैकी किमान ५ वर्षे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील सहयोगी प्राध्यापक किंवा तत्सम स्तरावरील अनुभव असावा.

किंवा

(३) An outstanding professional, with established reputation in the relevant field, who has made significant contributions to the knowledge in the concerned/ allied/relevant discipline, to be substantiated by credentials.

(४) वर दिलेल्या अटीशिवाय खालील बाबी प्राधान्यशील (Desirable/Priority) म्हणून गणल्या जातील.

- १) नामांकित संस्थेतील शिकविण्याचा, संशोधन, संकल्पचित्र, विस्तार, उद्योग आणि/किंवा व्यावसायिक अनुभव.
- २) प्रसिध्द केलेले संशोधन लेख, प्राप्त केलेले/दाखल केलेले पेटंट, पुस्तके आणि/किंवा तांत्रिक अहवाल
- ३) प्रकल्प/पदव्युत्तर शोध निबंध (Dissertation)/संशोधन विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणे किंवा संशोधन व विकास (R & D) प्रकल्पावर पर्यवेक्षण करणे.
- ४) प्रायोजित संशोधन व विकास (Sponsored R&D), सल्ला सेवा व संबंधित कार्यामध्ये नेतृत्व/कार्य करण्याची क्षमता
- (५) संगणकाचे आधारभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी किमान एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
- (६) मराठी भाषेचे समर्पक ज्ञान असावे, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा. अन्यथा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिका-यांसाठी विहित केलेली मराठी भाषा परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- (७) नियुक्तीची पध्दत :- प्राध्यापकाची निवड जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येईल. सदरील नियुक्ती संस्थेने गठीत केलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल.
- (८) परिविक्षाधीन कालावधी :- उमेदवाराची नियुक्ती प्रथम एक वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी करण्यात येईल.

- (९) **वयोमर्यादा** :- नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिलक्षम (म्हणजे कमाल वय ५५ वर्षे). वाल्मी संस्थेतील तसेच महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांसाठी सदर ५० वर्षांची वयोमर्यादा ८ वर्षांपर्यन्त शिथिलक्षम राहिल.
- (१०) जाहिरातीद्वारे अर्ज मागवून उमेदवार उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत, इच्छुक व पात्र अधिकाऱ्यांमधून कायमस्वरूपी समावेशनाद्वारे नियुक्ती करण्यात येईल. समावेशनाद्वारे नियुक्तीसाठी वयाची अट राहणार नाही.

(ब) प्रतिनियुक्तीसाठी (Deputation) नियम :-

- (१) **प्रतिनियुक्तीचे प्रमाण** : प्राध्यापकांच्या एकूण मंजूर पदसंख्येच्या कमाल २५% पदे जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता संवर्गातून भरण्यात येतील.
- (२) **शैक्षणिक अर्हता** : स्थापत्य/जलसंपत्ती अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आवश्यक.
- (३) **अनुभव** : १) अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत. किंवा
२) कार्यकारी अभियंता स्तरावरील ७ वर्षांचा अनुभव असावा.
- (४) प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. तसेच संबंधितांना त्यांच्या मुळ विभागातील वेतनश्रेणी लागू राहिल.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या पदासाठी सेवा प्रवेश नियम :

- (अ) **सरळसेवा भरती (Direct Recruitment Rules) साठी सेवा प्रवेश नियम -**
- (१) **वेतनश्रेणी** :- सहयोगी प्राध्यापक पदास विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी शिफारस केलेली वेतनश्रेणी लागू राहिल.
- (२) **विषय** :- सहयोगी प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (सिंचन व्यवस्थापन)], सहयोगी प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (खोरे व्यवस्थापन)], सहयोगी प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (जलगती शास्त्र)], सहयोगी प्राध्यापक [कृषि विद्या], सहयोगी प्राध्यापक [मृदशास्त्र] व सहयोगी प्राध्यापक [कृषि विस्तार].
- (३) **अ) शैक्षणिक अर्हता:-**
उमेदवार संबंधित विषयातील पी.एच.डी. पदवी प्राप्त आणि संबंधित विषयातील पदवी परीक्षा अथवा पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.

ब) अनुभव:-

संबंधित विषयात शिकविण्याचा, संशोधनाचा, संकल्पचित्राचा, विस्तार कार्याचा किंवा उद्योग क्षेत्रातील ८ वर्षांचा (पी.एच.डी. पदवी प्राप्त करण्यासाठी लागलेला

कालावधी वगळून) सहाय्यक प्राध्यापक किंवा तत्सम स्तरावरील विद्यापीठ अनुदान आयोग किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील अनुभव असावा.

किंवा

(३) जर उमेदवार शासकीय/निमशासकीय सेवेत किंवा उद्योग, व्यावसायिक क्षेत्रातील असेल तर ;

अ) शैक्षणिक अर्हता:-

- १) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील संबंधित विषयातील पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
- २) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील संबंधित विषयातील पी.एच.डी. समकक्ष उल्लेखनीय व्यावसायिक कार्य (Significant Professional Work).

महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद यांनी नियुक्त केलेल्या ३ तज्ञांच्या समितीने एकमताने शिफारस केली असेल तरच उल्लेखनीय व्यावसायिक कार्य पी.एच.डी.समकक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

ब) अनुभव:-

संबंधित विषयात संशोधनाचा, संकल्पचित्राचा, विस्तार कार्यातील किंवा उद्योग/व्यवसायीक क्षेत्रातील ८ वर्षांचा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील सहाय्यक प्राध्यापक किंवा तत्सम स्तरावरील अनुभव असावा.

(४) वर दिलेल्या अटीशिवाय खालील बाबी प्राधान्यशील (Desirable/Priority) म्हणून गणल्या जातील.

- १) नामांकित संस्थेतील शिकविण्याचा, संशोधन, संकल्पचित्र, विस्तार, उद्योग आणि/किंवा व्यावसायिक अनुभव.
- २) प्रसिद्ध केलेले संशोधन लेख, प्राप्त केलेले/दाखल केलेले पेटंट, पुस्तके आणि/किंवा तांत्रिक अहवाल.
- ३) प्रकल्प/पदव्युत्तर शोध निबंध(Dissertation)/संशोधन विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणे किंवा संशोधन व विकास (R & D) प्रकल्पावर पर्यवेक्षण करणे.

(५) संगणकाचे आधारभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी किमान एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

- (६) मराठी भाषेचे समर्पक ज्ञान असावे, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा. अन्यथा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी विहित केलेली मराठी भाषा परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- (७) **नियुक्तीची पध्दत :-** सहयोगी प्राध्यापकाची निवड जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येईल. सदरील नियुक्ती संस्थेने गठीत केलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल.
- (८) **परिविक्षाधीन कालावधी :-** उमेदवाराची नियुक्ती प्रथम एक वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी करण्यात येईल.
- (९) **वयोमर्यादा :-** नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिलक्षम (म्हणजे कमाल वय ५० वर्षे). वाल्मी संस्थेतील तसेच महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांसाठी सदर ४५ वर्षांची वयोमर्यादा १० वर्षापर्यन्त शिथिलक्षम राहिल.
- (१०) जाहिरातीद्वारे अर्ज मागवून उमेदवार उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत, इच्छुक व पात्र अधिकाऱ्यांमधून कायमस्वरूपी समावेशनाद्वारे नियुक्ती करण्यात येईल. समावेशनाद्वारे नियुक्तीसाठी वयाची अट राहणार नाही.

(ब) प्रतिनियुक्तीसाठी (Deputation) नियम :-

- (१) **प्रतिनियुक्तीचे प्रमाण :** सहयोगी प्राध्यापकांच्या एकूण मंजूर पदसंख्येच्या कमाल २५% पदे जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता तसेच कृषि विद्यापीठातील अथवा कृषि विभागातील तत्सम संवर्गातून भरण्यात येतील.
- (२) **शैक्षणिक अर्हता :** स्थापत्य/जलसंपत्ती अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर किंवा कृषि शाखेतील संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.
- (३) **अनुभव :** 1) कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत किंवा

- 2) कृषी विद्यापीठ अथवा कृषी विभागातील अधिका-यांसाठी कार्यकारी अभियंता समकक्ष पदावरील ३ वर्षांचा अनुभव असावा.
- (४) प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांसाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. तसेच संबंधितांना त्यांच्या मुळ विभागातील वेतनश्रेणी लागू राहिल.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी सेवा प्रवेश नियम :

- (अ) सरळसेवा भरती (Direct Recruitment Rules) साठी सेवा प्रवेश नियम -
- (१) वेतनश्रेणी :- सहाय्यक प्राध्यापक पदास विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी शिफारस केलेली वेतनश्रेणी लागू राहिल.
- (२) विषय :- सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (सिंचन व्यवस्थापन)], सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (संगणक वापर/माहिती तंत्रज्ञान)], सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (जल कायदे)], सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (पर्यावरण)], सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (जलगती शास्त्र)], सहाय्यक प्राध्यापक [कृषि अभियांत्रिकी (मृद व जलसंधारण)], सहाय्यक प्राध्यापक [कृषि विद्या], सहाय्यक प्राध्यापक [मृदशास्त्र], सहाय्यक प्राध्यापक [कृषिविद्या / मृदशास्त्र], सहाय्यक प्राध्यापक [संख्याशास्त्र], सहाय्यक प्राध्यापक [कृषि अर्थशास्त्र], सहाय्यक प्राध्यापक [कृषि विस्तार (ग्रामीण समाजशास्त्र)], सहाय्यक प्राध्यापक [कृषि विस्तार], सहाय्यक प्राध्यापक [कृषि विस्तार (सहभागी सिंचन व्यवस्थापन)], सहाय्यक प्राध्यापक [जनसंवाद(माहिती, शिक्षण व संवाद)], शिक्षण सहाय्यक प्राध्यापक [जलभूविज्ञान], सहाय्यक प्राध्यापक [उद्यान विद्या/कृषी वानिकी] व सहाय्यक प्राध्यापक [सिंचन अभियांत्रिकी (ऑटोमेशन/नेटवर्किंग व हार्डवेअर)].

(३) शैक्षणिक अर्हता:-

- अ) उमेदवार संबंधित विषयातील पदव्युत्तर परीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असावा.
- ब) विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी.) च्या नियमाप्रमाणे नेट/सेट परीक्षेबाबतची अट लागू राहिल. ज्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी NET/SLET/SET घेतली जात नाही अशा विषयासाठी NET/SLET/SET ची आवश्यकता नाही. तसेच ज्या उमेदवारांनी University Grants Commission (Minimum Standards & Procedure for Award of Ph.D. Degree) Regulations २००९ नुसार Ph.D. पदवी प्राप्त केली असेल अशा उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक अथवा तत्सम पदाच्या नियुक्तीसाठी NET/SLET/SET मधून सुट दिली जाईल.

- (४) वर दिलेल्या अटीशिवाय खालील बाबी धान्यशील (Desirable/Priority) म्हणून गणल्या जातील.
- १) नामांकित संस्थेतील शिकविण्याचा, संशोधन, विस्तार, उद्योग आणि / किंवा व्यावसायिक अनुभव.
 - २) परिषदामध्ये सादर केलेले किंवा नियतकालिकात प्रसिध्द झालेले लेख.
- (५) संगणकाचे आधारभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी किमान एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
- (६) मराठी भाषेचे समर्पक ज्ञान असावे, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा. अन्यथा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिका-यांसाठी विहित केलेली मराठी भाषा परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- (७) नियुक्तीची पध्दत :- सहाय्यक प्राध्यापकाची निवड जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येईल. सदरील नियुक्ती संस्थेने गठीत केलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल.
- (८) परिविक्षाधीन कालावधी :- उमेदवाराची नियुक्ती प्रथम एक वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी करण्यात येईल.
- (९) वयोमर्यादा :- नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिलक्षम (म्हणजे कमाल वय ३८ वर्षे). वाल्मी संस्थेतील तसेच महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांसाठी सदर ३३ वर्षांची वयोमर्यादा १० वर्षांपर्यन्त शिथिलक्षम राहिल.
- (१०) जाहिरातीद्वारे अर्ज मागवून उमेदवार उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्र शासन व कृषि विद्यापीठाच्या सेवेतील कार्यरत, इच्छुक व पात्र अधिका-यांमधून कायमस्वरूपी समावेशनाद्वारे नियुक्ती करण्यात येईल. समावेशनाद्वारे नियुक्तीसाठी वयाची अट राहणार नाही.

(ब) पदोन्नती (Promotion Rules) नियम :-

- (१) पदोन्नतीचे प्रमाण :- सहाय्यक प्राध्यापक संवर्गाच्या एकूण मंजूर पदसंख्येच्या कमाल २५% पदे पदोन्नतीने भरण्यात येतील.
- (२) शैक्षणिक अर्हता :- सहाय्यक प्राध्यापक सरळसेवा भरती सेवा प्रवेश नियम (३) मधील शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करतील, ते वाल्मी संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पात्र राहतील.
- (३) अनुभव :- उमेदवारास संबंधित विषयात शिकविण्याचा किंवा संबंधित विषयातील प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक राहिल.

- (४) **जेष्ठता** :- वाल्मी संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकांची सामाईक जेष्ठता सुची ठेवण्यात येईल. पदोन्नतीसाठी या जेष्ठता सुचीतील संबंधित विषयातील जेष्ठता, पात्रतेच्या अधीन राहून तसेच मागासवर्गीयांसाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात येईल.
- (५) पदोन्नतीने नियुक्ती संस्थेने गठीत केलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल.
- (६) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदामधून पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास सरळसेवाभरती पध्दतीने नियुक्ती करण्यात येईल.

(क) प्रतिनियुक्तीसाठी (Deputation) नियम :-

- (१) **प्रतिनियुक्तीचे प्रमाण** : सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण मंजूर पदसंख्येच्या कमाल २५% पदे जलसंपदा विभागातील उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-१ किंवा सहाय्यक अभियंता श्रेणी-२ तसेच कृषी विद्यापीठातील अथवा कृषी विभागातील तत्सम संवर्गातून भरण्यात येतील.
- (२) **शैक्षणिक अर्हता** : स्थापत्य/जलसंपत्ती अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर किंवा कृषी शाखेतील संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.
- (३) **अनुभव** : १) उपविभागीय अभियंता किंवा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ पदावर कार्यरत किंवा
- २) सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदावरील ५ वर्षांचा अनुभव असावा किंवा
- ३) कृषि विद्यापीठ अथवा कृषि विभागातील अधिका-यांसाठी उपविभागीय अभियंता किंवा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ समकक्ष पदावरील ३ वर्षांचा अनुभव असावा.
- (४) प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. तसेच संबंधितांना त्यांच्या मुळ विभागातील वेतनश्रेणी लागू राहिल.



(र.रा.शुक्ला)

शासनाचे उप सचिव